

6th November 2019

BSE LIMITED Phiroze Jeejeebhoy Towers Dalal Street, Mumbai – 400001	National Stock Exchange of India, Exchange Plaza, 5 th Floor, Plot no. C/1, G Block, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai – 400 051
Scrip Code: BSE – AJANTPHARM 532331	Scrip Code: NSE AJANTPHARM EQ

Sub.: Compliance Under Regulation 47 of the SEBI (Listing Obligations And Disclosure Requirements) Regulations, 2015 ('Listing Regulations')

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 47 of the Listing Regulations, please find enclosed copies of financial results of the Company for the second quarter and half year ended 30th September 2019 published in the following newspapers on 6th November 2019:

1. Mumbai edition of Economic Times and
2. Mumbai edition of Maharashtra Times;
3. Mumbai edition of Lokmat

This is for your information and record.

Yours faithfully,



GAURANG SHAH
AVP - Legal & Company Secretary

Encl.: a/a

TechM Acquires US Firm BORN

Tech co says deal will boost its capabilities in ecommerce and customer experience

Our Bureau

reported that Tech Mahindra was in the final stages of negotiations to acquire BORN (formerly Group FMG). BORN was owned by PE funds True North Capital and Zodium Capital. Its client list includes Sotheby's, Red Bull, Skull Candy, Harley-Davidson, Ferragamo, Fossil, Ethan

Allen, Thomas Pink, Glanbia, Tetley Tea and Maxim. A clutch of global and Indian ITES majors such as Accenture, Cognizant, IBM and Tech Mahindra were in race to acquire BORN, ET had reported in March.

"Digital continues to be the central theme of our acquisition strategy at Tech Mahindra. The acquisition of BORN Group will assert our leadership in the rapidly growing electronic and mobile commerce and content management system implementations. On Tuesday, ET

user experience to our customers globally," said Vivek Agarwal, the head of corporate development and portfolio companies at Tech Mahindra. Of this \$95 million value, \$25 million will be linked to the achievement of financial targets for the year ending December 31, 2019. Tech Mahindra will also acquire the Indian subsidiary of the BORN Group, BORN Commerce, it said in a news release.

The BORN Group posted revenue of \$50 million in 2018, compared with \$39 million in 2017 and \$36 million in 2016. The all-call transaction is likely to be completed by November 15, 2019, Tech Mahindra said.

The BORN Group has offices in New York, London, Toronto, Tokyo, Singapore, Chennai and Pune. It employs more than 1,100 people. It has offshored much of its advertising business to offices in Chennai and Pune, and more than half of its team works in Chennai.

— Our Bureau

user experience to our customers globally," said Vivek Agarwal, the head of corporate development and portfolio companies at Tech Mahindra. Of this \$95 million value, \$25 million will be linked to the achievement of financial targets for the year ending December 31, 2019. Tech Mahindra will also acquire the Indian subsidiary of the BORN Group, BORN Commerce, it said in a news release.

The BORN Group posted revenue of \$50 million in 2018, compared with \$39 million in 2017 and \$36 million in 2016. The all-call transaction is likely to be completed by November 15, 2019, Tech Mahindra said.

The BORN Group has offices in New York, London, Toronto, Tokyo, Singapore, Chennai and Pune. It employs more than 1,100 people. It has offshored much of its advertising business to offices in Chennai and Pune, and more than half of its team works in Chennai.

— Our Bureau

Mumbai: Tech Mahindra has acquired New York-based marketing and media solutions agency BORN Group for up to \$95 million (\$672 crore) in cash, a deal that the Indian technology company said would bolster its capabilities in ecommerce and customer experience domains.

The BORN Group provides services such as strategy consulting, content creation, digital production, and ecommerce and content management system implementations. On Tuesday, ET

TechM Profit Up on Strong Deals

Pune: Tech Mahindra's net profit rose 5.6% to ₹1,124 crore in the quarter ended September 30, while revenue increased 5% to ₹9,070 crore, from the corresponding period last year.

In dollar terms, revenue stood at \$1.3 billion, up 4.1% in constant currency terms.

The company reported new deal wins were a record high for the quarter, at about \$1.49 billion, bolstered through a multi-year agreement with AT&T to accelerate its IT network transformation and movement to the Cloud. — Our Bureau

Tech Mahindra Limited

Extract of Audited Consolidated Financial Results of Tech Mahindra Limited and its subsidiaries for the quarter and six months period ended September 30, 2019.

Tech Mahindra

Registered Office: Gateway Building, Apollo Bunder, Mumbai 400 001. Website: www.techmahindra.com. Email: investor.relations@techmahindra.com. CIN: L64200MH1986PLC041370

PAT at Rs. 11239 Mn, up by 17.2% over previous quarter

Sr.No	Particulars	Quarter ended September 30, 2019	Rs. In Million	
			Six months period ended September 30, 2019	Quarter ended September 30, 2018
1	Total Revenue from Operations (Net)	90699	177229	86298
2	Net Profit before tax	13377	26186	14473
3	Net Profit for the period after tax (Share of the Owners of the Company)	11239	20832	10643
4	Total Comprehensive Income for the period (comprising Profit for the period after tax and Other Comprehensive Income after tax)	11492	20569	9829
5	Equity Share Capital	4353	4353	4422
6	Total Reserves	204366	204366	188547
7	Earnings Per Equity Share (Rs)			
	- Basic	12.88	23.87	11.99
	- Diluted	12.78	23.69	11.93

Additional information on standalone financial results is as follows:

Particulars	Quarter ended September 30, 2019	Rs. In Million	
		Six months period ended September 30, 2019	Quarter ended September 30, 2018
Revenue from Operations	70957	139544	68754
Profit before tax	14857	25652	16455
Profit after tax	13968	22195	13356

Notes :

- The above is an extract of the detailed format of the Standalone and Consolidated Financial Results for the quarter and six months period ended September 30, 2019 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Financial Results for the quarter and half year ended are available on the stock exchange websites www.nseindia.com, www.bseindia.com and on the Company's website www.techmahindra.com.
- The quarterly and six months period ended results have been reviewed by the Audit Committee and taken on record by the Board of Directors in its meeting held on November 05, 2019.
- Effective April 1, 2019, the Company adopted Ind AS 116 "Leases", applied to all lease contracts existing on April 1, 2019 using the modified retrospective method and has taken the cumulative adjustment to retained earnings, on the date of initial application. Accordingly, comparatives information have not been restated. On transition, the adoption of the new standard resulted in recognition of Right-of-Use asset (ROU) of Rs. 9375 Million and a lease liability of Rs. 8936 Million. Right-of-use asset includes an amount of Rs. 960 Million which pertains to reclassification from non-current/current prepaid operating lease rentals. The cumulative effect on transition in retained earnings is Rs. 420 Million (net of taxes). The effect of adoption of this standard is not significant on the profit for the period and earnings per share.
- The Auditors have issued an unqualified opinion on the Standalone and Consolidated results and have invited attention to certain matters (Emphasis of Matters). The Emphasis of Matters are on account of the financial irregularities committed by the promoters of erstwhile Satyam Computer Services Limited (SCSL) before it was acquired by the Company and certain other related matters. SCSL was amalgamated with the Company in June 2013. The Emphasis of Matters and the Management Response on the same are available as part of the detailed Regulation 33 formats posted on the Stock Exchange websites (www.nseindia.com/www.bseindia.com) and the Company's website (www.techmahindra.com).

Date : November 05, 2019
Place : Mumbai

C. P. Gurnani
Managing Director & CEO

Connected World.
Connected Solutions.

PRISM JOHNSON LIMITED

(FORMERLY PRISM CEMENT LIMITED)

CIN : L26942TG1992PLC014033

Registered Office : 305, Laxmi Niwas Apartments, Ameerpet, Hyderabad - 500 016

Phone : +91-40-23400218 ; Fax : +91-40-23402249

e-mail : investor@prismjohnson.in ; website : www.prismjohnson.in

Corporate Office : Raheja, Main Avenue, V. P. Road, Santacruz (West), Mumbai - 400 054

EXTRACT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS

For the quarter and half year ended September 30, 2019

₹ Crores

Particulars	Unaudited Quarter Ended		Unaudited Half Year Ended
	Sept 30, 2019	Sept 30, 2018	Sept 30, 2019
Total Income from operations	1,414.30	1,388.20	3,010.70
Net Profit/(Loss) before share in Profit of Associates & Joint Ventures, Exceptional Item and Tax	(30.42)	3.23	51.10
Net Profit/(Loss) for the period before tax and after Exceptional Item	(28.37)	3.72	56.30
Net Profit/(Loss) for the period after tax	(28.82)	(0.86)	22.22
Total Comprehensive Income/(Loss) for the period (comprising profit/(loss) for the period after tax and other comprehensive income after tax)	(21.05)	(10.32)	32.83
Paid-up Equity Share Capital (Face value ₹ 10/- per share)	503.36	503.36	503.36
Earning Per Share (of ₹ 10/- each) (Not Annualised) Basic & Diluted (₹)	-0.47	-0.01	0.58

Notes :

(1) The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results for the quarter and half year ended filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Financial Results for the quarter and half year ended are available on the stock exchange websites www.nseindia.com, www.bseindia.com and on the Company's website www.prismjohnson.in.

(2)(a) Additional information on Standalone Unaudited Financial Results :

₹ Crores

Particulars	Unaudited Quarter Ended		Unaudited Half Year Ended
	Sept 30, 2019	Sept 30, 2018	Sept 30, 2019
Total Income from operations	1,314.19	1,335.27	2,821.85
Profit/(Loss) before Tax	(13.97)	10.34	88.19
Profit/(Loss) after Tax	(8.78)	7.04	56.78

(b) For the items referred in sub-clauses (a), (b), (d) and (e) of the Regulation 52(4) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the pertinent disclosures have been made to the Stock Exchange websites (www.nseindia.com & www.bseindia.com) and can be accessed on the Company's website www.prismjohnson.in. The other disclosures are as under:

Particulars	Unaudited Half Year Ended	
	Sept 30, 2019	Sept 30, 2018
Outstanding Debt (₹ Crores)	1,753.66	
Net Worth (₹ Crores)	1,138.51	
Debenture Redemption Reserve (₹ Crores)	96.25	
Capital Redemption Reserve (₹ Crores)	10.75	
Debt Service Coverage Ratio	1.98	
Interest Service Coverage Ratio	2.85	
Debt - Equity Ratio	1.54	
Asset Cover Ratio	1.68	

For and on behalf of the Board of Directors

Vijay Aggarwal
Managing Director

Place : Mumbai
Date : November 5, 2019

PRISM
CEMENT
दूर की सोच

JOHNSON
Not just tiles, Lifestyles.

PRISM RMC
Complete Concrete Solutions

ajanta pharma limited

Regd. Office: 'Ajanta House', Charkop, Kandivli (W), Mumbai - 67,

**ajanta pharma limited**

Regd. Office: 'Ajanta House', Charkop, Kandivli (W), Mumbai - 67,

Phone - +91-22-66061000, Fax - +91-22-66061200

CIN - L23230MH1979PLC022059,

Email - info@ajantapharma.com, Website - www.ajantapharma.com

Extract of Unaudited Consolidated Financial Results for the quarter and six months ended 30 September 2019

₹ in Crore

	Particulars	Quarter ended 30/09/2019	Six month ended 30/09/2019	Quarter ended 30/09/2018	Year ended 31/03/2019
1	Total Income from Operations	642.76	1,254.70	544.11	2,055.37
2	Net Profit for the period before tax (before exceptional and/or extraordinary items)	162.63	314.08	163.84	514.27
3	Net Profit for the period before tax (after exceptional and/or extraordinary items)	161.56	313.01	163.84	514.27
4	Net Profit for the period after tax (after exceptional and/or extraordinary items)	116.36	230.99	125.39	386.97
5	Total Comprehensive Income for the period (comprising profit for the period after tax and other comprehensive income after tax)	116.50	229.83	125.93	383.74
6	Equity Share Capital	17.54	17.54	17.69	17.54
7	Reserve (excluding Revaluation Reserve) as shown in audited balance sheet of 31 March 2019				2,227.67
8	Earnings Per Share (FV of ₹ 2/- each)				
	(a) Basic - in ₹	13.34	26.47	14.25	43.97
	(b) Diluted - in ₹	13.33	26.47	14.25	43.96

Key information on Standalone Financial Results :

Particulars	Quarter ended 30/09/2019	Six month ended 30/09/2019	Quarter ended 30/09/2018	Year ended 31/03/2019
Total Income from Operations	559.45	1,105.19	465.29	1,772.62
Profit Before Tax	161.90	318.35	141.98	513.05
Profit After Tax	120.70	244.30	104.10	391.76
Total Comprehensive Income	119.53	242.81	103.78	390.48

Notes:

1. The above financial results have been reviewed by Audit Committee and thereafter approved by the Board of Directors at their meeting held on 5 November 2019.
2. Board of Directors have approved payment of interim dividend of ₹ 13 per equity share of face value of ₹ 2 each.
3. The above is an extract of the detailed format of Quarter and Half year Financial Results filed with Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) regulations, 2015. The full format of the standalone and consolidated financial results for the quarter and half year ended 30 September 2019 alongwith modified opinion in respect of insurance claim recognised by the statutory auditors and explanations by the Company are available on stock exchange websites www.nseindia.com and www.bseindia.com and on Company's website www.ajantapharma.com.

By order of the Board
For Ajanta Pharma Ltd.

Yogesh M. Agrawal
Managing Director

Mumbai, 5 November 2019